Date : 7th August, 2020 Ref. : BSE/ 24/ 2020-2021.

To, To,

Dept. of Corporate Services, The Listing Department,

Bombay Stock Exchange Limited, National Stock Exchange of India Limited,

Phiroze Jeejeebhoy Towers, Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Dalal Street, Mumbai – 400 001. Bandra (East), Mumbai- 400051. Company Code: 514300 Company ISIN: INE156C01018 Company ISIN: INE156C01018

Dear Sir,

Sub. : <u>ADVERTISEMENT OF NOTICE OF 28TH ANNUAL GENERAL MEETING, WILL BE</u>

HELD ON 31ST AUGUST, 2020.

Pursuant to Section 47 (3) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 and MCA circular dated 5th May, 2020, copies of Notice of 28th Annual General Meeting published in the following Newspapers which is enclosed herewith:

1. Business Standard (English) Edition on Thursday, the 6th August, 2020; and

2. Mumbai Lakshdeep (Marathi) Edition on Friday, the 7th August, 2020.

Further, as per Regulation 47 (1), the Company has also disseminated the above published information on the Company's website viz., www.pelhakoba.com

We request you to take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully, For PIONEER EMBROIDERIES LIMITED

Harsh
Vardhan Bassi
Digitally signed by
Harsh Vardhan Bassi
Date: 2020.08.07
17:26:56 +05'30'

(HARSH VARDHAN BASSI) MANAGING DIRECTOR DIN 00102941

Encl: As Above

PIONEER EMBROIDERIES LIMITED

Regd. Office: Unit No. 101B. 1st Floor, Abhishek Premises, Plot No. C5-6, Dalia Industrial Estate, Off New Link Road, Andheri (West), Mumbai -400058. Website: www.pelhakoba.com, E-mail:mumbai@pelhakoba.com

Corporate Office: Unit No 21 to 25, 2nd Floor, Orient House, 3A Udyag Nagar, Off S.V. Road, Goregaon (West), Mumbai – 400 062. Maharashtra (India), Tel: +91-22-4223 2323 Fax: +91-22- 4223 2313.

CIN: L17291MH1991PLC063752

Conart Engineers Limited

CIN:L45200MH1973PLC017072 Regd. Office: 17, Ground Floor, Jay Bharat Society, Nr. Solanki Palace 3rd Road Old Khar, Khar West, Mumba 400052, MH, (0):(022)26489621, Web: www.conartengineers.com: (E): celcs@conartengineers.com NOTICE

Notice, pursuant to Regulation 29(1) read with Regulation 47 of the SEBI Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, August 10, 2020, inter-alia, to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended or June 30, 2020.

By order of the Board For Conart Engineers Limited Kavaljit Dhillor Company Secretary August 4, 2020, Mumbai

out in the Notice convening the AGM.

AGM Notice

Service of documents

Closure of RoM

given in the Annual Report.

voting options.

Place: Chennai

Date: 05.08.2020

Members may take specific note of following:

permissible after the end of the AGM.

cannot cast their vote again at the AGM.

PAISALO PAISALO DIGITAL LIMITED

REGD. OFF: CSC, POCKET 52, NEAR POLICE STATION, CR PARK, NEW DELHI-110019 Tel: +91 11 43518888 Fax: + 91 11 43518816 Web: www.paisalo.in अर्थः समाजस्य न्यास

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereb given that a meeting of the Board of Directors of the Compan will be held on Thursday, August 13, 2020, inter alia to conside approve and take on record the unaudited financial results of the Company for the quarter ended June 30, 2020, along with Limited Review Report thereon.

This intimation is also available on the website of the Compan and on the website of the Stock Exchanges, BSE & NSE at

For PAISALO DIGITAL LIMITED

(Manendra Singh)

(By order of the Board)

S V Raju

Company Secretary

JAY SPEAKS

Liked. Shared. Commented. Respected.

Business Standard

Insight Out

Company Secretary

Dated: August 05, 2019

HIGH ENERGY BATTERIES (INDIA) LIMITED

CIN: L36999TN1961PLC004606

Regd. Office: ESVIN House, 13, Old Mahabalipuram Road, Perungudi, Chennai 600 096
Phone: 044-24960335/39279318/43063545, E-mail: hebcnn@highenergy.co.in

Investor Grievance ID: investor@highenergyltd.com Website: www.highenergy.co.in

NOTICE

Notice is hereby given that the 59th Annual General Meeting (AGM) of the company will be held through

Video Conference (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) on Saturday, the 29th August 2020 at

11.00 A.M. in compliance with the provisions of the Companies Act, 2013, MCA circulars dated 08.04.2020, 13.04.2020 and 05.05.2020 and SEBI circular dated 12.05.2020 to transact the business set

In compliance with the above MCA and SEBI circulars, electronic copy of the Annual Report for the

FY 2019 - 20 comprising the Notice of the 59th AGM. Financial Statements. Board's Report. Auditor's

Report and other documents required to be attached thereto has been sent to all the members whose

email addresses are registered with the Depository Participants (DPs)/ Registrar and Transfer Agent

(RTA). These documents are also available on the Company's website (www.highenergy.co.in) and on

Notice is hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the company will remain

The company is providing the facility for its members to cast their votes in respect of all the items of

business proposed for the 59th AGM under any one of the options (a) remote e-voting facility (b) e-voting

at the AGM venue. For voting instructions, members may go through the voting process and instructions

Only persons whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial

owners maintained by the Depositories as on the cut-off date are entitled to vote under any one of the

For those who have become members after the dispatch of the AGM Notice but before the date of AGM, the Company would be sending them the 59th Annual Report to their registered email address as and

The remote e-voting will commence on Wednesday, the 26th August 2020 (9.00 A.M.) and end on Friday,

The members as on the cut-off date attending the AGM are entitled to exercise their voting right at the

meeting through e-Voting, in case they have not already cast their vote by remote e-voting. No voting is

Members who have cast their votes by remote e-voting are also entitled to attend the AGM but they

Website address of CDSL providing Remote e-Voting and e-Voting services: www.evotingindia.com

when they become members and they can exercise their voting right in the same manner as above.

closed from Monday, the 24th August 2020 to Saturday, the 29th August 2020 (both days inclusive).

The cut-off date for determining the voting rights is Saturday, the 22nd August 2020.

the 28th August 2020 (5.00 PM) and will not be available beyond that time.

(viii) Contact details in case of grievances pertaining to Remote e-Voting / e-Voting facility:

Email ID:helpdesk.evoting@cdslindia.com, Phone no: 022-2305 8542 / 8543

Mr Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Ltd

A Wing. 25th Floor. Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds,

N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai 400 013.

the website of the Stock Exchange ie. BSE Ltd (www.bseindia.com).

MALHOTRA, was the co-owner of Flat no 306, Third floor, Arihant Darshan Co-op Hsg. Soc. Ltd., situated at Anand Nagar Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar. Smt. INDRA SUBHASH MALHOTRA expired on 24/04/2020 and the socie intends to transfer the shares of the sa flat in the name of her husband, Mr SUBHASH VIR SINGH MALHOTRA who is the co-owner of the said flat. Claims
Objections are also invited from the he or heirs or other claimants/Objector or objections to the Transfer of the said Shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs is support of his/her/their claims/objection for transfer of shares and interest of the ceased member in the capital/r of the society, or to us at the below mentioned address. If no claims phiections are received within the perior prescribed above, the shares and interes of the deceased member in the Capital property of the society and title of the said property shall be transferred and construed to be clear in the name of Mr. SUBHASH VIR SINGH MALHOTRA.

NOTICE ate Smt. INDRA SUBHASH

Adv. Parag. J. Pimple S/4, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar Mob: 9890079352 Place: Vasai Road (W) Date: 06/08/2020

PUBLIC NOTICE
Our Client MR NILESH MOHAN PARAB and

MRS NAMRATA NILESH PARAB intend t purchase a Ownership Flat, bearing Flat No B/101 on the First Floor of Ananddhan Co-operative Housing Society Limited, a co-operative housing society situated at Land bearing Survey No. 106(new), 75(old) Village Achole Nallasopara East Taluk Vasai District Palghar 401209, along with all rights, title and interest in the capita property of the above referred society pertaining to the said Flat (hereinafte

WHEREAS by Agreement for Sale dated 22/10/1999 Mr AshokKumar Amritlal Dhanki sold the said property to SMT HASUMATI

AND WHEREAS after the death of SM HASUMATI HARILAL BHOJANI the said property was transferred in favour of he husband and only Legal heir MR HARILAL

AND WHEREAS by virtue of Agreement for Sale dated 25.01.2005 Mr Harilal Bhojan sold the said property to MRS AMALA VIJAN

AMALA VIJAY SATGHARE the said propert was transferred in favour of (1)MR VIJA PRABHAKAR SATGHARE (2)MR AJAY VIJAY SATGHARE (3)MRS PALLAV PANKAJ HATKAR (alias HARSHALA VIJAY

Now our clients, intend to purchase the said property from 1)MR VIJAY PRABHAKAR SATGHARE (2)MR AJAY VIJAY SATGHARE 3)MRS PALLÁVI PANKAJ HATKAR (alia

email dhuri_shekhar@rediffmail.com Date: 06.08.2020.

eferred to as "the said property")

BHOJANI

SATGHARE.
AND WHEREAS after the death of SMT

SATGHARE).

HARSHALA VIJAY SATGHARE. By virtue of this PUBLIC NOTICE we do

hereby invite claims and/or objections fron public in general, having any interest, title or any rights in the said property, of any nature, in whatever capacity should contact at below mentioned address along with documentary evidence in support of their claim, within 15 days from the date o publication hereof.

DHURI & ASSOCIATES Advocates, Accountants, Engineers
A/2 Chandresh Vandan CHS Ltd, Sanuykta
Nagar Achole X Road, Nallasopara (E)
401209 Tel.: 7768875444 UGRO CAPITAL LIMITED

Securities Limited)

E-mail: cs@ugrocapital.com Website: www.ugrocapital.com Tel.: 022-4891 8686 NOTICE

Regulation 29 read with Regulation 47 and other relevant regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the meeting of the Board of Directors of the UGRO Capital Limited earlier scheduled to be held on Tuesday 11th August, 2020 will now be held on 12th August, 2020 'inter alia' to consider and approve the Un-audited Financial Results of the Company along with Limited Review Report fo the quarter ended 30th June, 2020.

on the website of BSE Limited (www.bseindia.com) where the shares of the Company are listed and on the website of the Company viz

Galaxy Surfactants Limited

Registered Office: C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai - 400 703, Maharashtra, India Tel: +91 22 2761 6666, Fax: +91 22 2761 5883/2761 5886 email: investorservices@galaxysurfactants.com; website: www.galaxysurfactants.com

CIN: L39877MH1986PLC039877

NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR 34th ANNUAL GENERAL MEETING OF GALAXY SURFACTANTS LIMITED

NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting (he as "AGM") of the Company will be held on Tuesday, September 8, 2020 at 3:00 p.m. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") (herein after referred to as "electronic mode") to transact the business, as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circular No. 20 dated May 5, 2020 read with Circular No. 14 dated April 8, 2020 and Circular No. 17 dated April 13, 2020 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of AGM through VC or OAVM without the physical presence of Members at a common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the embers of the Company will be held through VC/OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2019-20 is being sent only by e-mail to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and circular saude by SEBI reference no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020. Members may note that the Notice of AGM and Annual Report for the financial year 2019-20 will also be available on the Company's website www.galaxysurfactants.com; websites of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Ltd and BSE Limited at <u>www.nseindia.com</u> and <u>www.bseindia.com</u> respectively. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Member to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/e-voting is provided in the Notice of the Annual General Meeting.

Registration of email ID and Bank Account details:

n case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registra & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log in details for e-voting are being ser on the registered email address.

In case the shareholder is holding shares in physical mode and has not registered his/her/their email address with the Company/its RTA and or not updated the Bank Account mandate for receipt of dividend, the following instructions to be followed:

Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd. www.linkintime.co.in under Investor Services > Email/Bank detail Registration fill in the details, upload the required documents and submit

In the case of Shares held in Demat mode

The shareholders may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank account details in the demat account as pe the process followed and advised by the DP. However, we also request the shareholders holding shares in Demat mode who do not have their email ID registered with DP, to register the same with our RTA by following the procedure mentioned in point no. (i) above in order to be able to receive the communication during the period during which relaxations on sending of communication by

physical means has been relaxed due to COVID-19 restrictions For Galaxy Surfactants Ltd.

Place: Navi Mumbai

Niranjan Ketkar Company Secretary

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, **MUMBAI BENCH** COMPANY SCHEME PETITION NO. (CAA)/964/ MBIII/2020 **CONNECTED WITH**

COMPANY SCHEME APPLICATION NO. (CAA)/635/MBIII/2020 In the matter of Companies Act, 2013 (18 of 2013);

AND

In the matter of Scheme of Amalgamation of Fern Trading Company Private Limited (Fern or First Transferor Company or First Petitioner Company) and Tejashree Trading Company Private Limited (Tejashree or Second Transferor Company or Second Petitioner Company) and Willow Trading Company Private Limited (Willow or Third Transferor Company or Third Petitione Company) and Fawn Trading Company Private Limited (Fawn or Fourth Transferor Company or Fourth Petitioner Company) with Pallor Trading Company Private Limited (Pallor or Transferee Company or Fifth Petitioner

Company) and their respective Shareholders. AND

In the matter of Sections 230 read with Section 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013

Fern Trading Company Private Limited, a company incorporated under the Companies Act, 1956 and having its registered office at NK Mehta International House, 178 Backbay Reclamation Churchgate Mumbai-400020 the First Petitioner Company

Tejashree Trading Company Private Limited, a company incorporated under the Companies Act, 1956 and having its registered office at NK Mehta nternational House, 178 Backbay Reclamation Churchgate Mumbai-400020 ...the Second Petitioner Company Willow Trading Company Private Limited, a company incorporated under

the Companies Act, 1956 and having its registered office at NK Mehta International House, 178 Backbay Reclamation Churchgate Mumbai-400020 ...the Third Petitioner Company

Fawn Trading Company Private Limited, a company incorporated under the Companies Act, 1956 and having its registered office at NK Mehta International House, 178 Backbay Reclamation Churchgate Mumbai-400020 . .the Fourth Petitioner Company Pallor Trading Company Private Limited, a company incorporated under

the Companies Act, 1956 and having its registered office at NK Mehta International House, 178 Backbay Reclamation Churchgate Mumbai-400020

Notice and Advertisement of hearing of the Company Petition Whereas the captioned Petition has been filed for seeking the approval of

Scheme of Amalgamation of Fern Trading Company Private Limited (Fern or First Transferor Company or First Petitioner Company) and Tejashree Trading Company Private Limited (Tejashree or Second Transferor Company or Second Petitioner Company) and Willow Trading Company Private Limited (Willow or Third Transferor Company or Third Petitioner Company) and Fawn Trading Company Private Limited (Fawn or Fourth Transferor Company or Fourth Petitioner Company) with Pallor Trading Company Private Limited (Pallor or Transferee Company or Fifth Petitioner Company) and their respective Shareholders before the Mumbai Bench of the National Company Law Tribunal (Hon'ble Tribunal). Notice is hereby given that vide an order dated 28th July, 2020 (Order) passed by the Hon'ble Tribunal, the hearing of the captioned petition is scheduled on 20th August, 2020 at 10:30 AM or soon thereafter. In pursuance of Rule 16 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 and the directions contained in the said Order, notice is hereby given that the hearing of the captioned Company Petition has been scheduled before the Hon'ble NCLT, Mumbai, on 20th August, 2020 at 10:30 AM or soon thereafter.

Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to Petitioner's Advocate a notice of his / her intention, signed by him / her or his / her Advocate, with his / her name and address, so as to reach the Petitioner's Advocate and Hon'ble Tribunal, Mumbai Bench, not later than 2 days before the date fixed for hearing of Petition, where he / she seeks to oppose the Petition, the grounds of opposing or a copy of the affidavit should be furnished with such notice.

Dated this 6th day of August, 2020

M/s Rajesh Shah & Co

Oriental Bldg, 1st Floor, Office no. 16, 30 Nagindas Master Road, opp Welcome Hotel, Flora Fountain, Fort, Mumbai-400001.

MARICO LIMITED

CIN-1 15140MH1988PI C049208 Regd. Off.: 7h Floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai – 400 098 Tel no.: +91-022-6648 0480, Fax No.: +91-022-2650 0159;

Website: www.marico.com; Email: investor@marico.com NOTICE OF 32nd ANNUAL GENERAL MEETING ("AGM") TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENING ("VC")/OTHER AUDIO-VISUAL MODES ("OAVM") AND INFORMATION ON REMOTE E-VOTING

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 32nd AGM of the Members of the Company is scheduled to be held on Friday, August 28, 2020 at 10:00 a.m. through VC/OAVM facility, to transact the Ordinary & Special Business, set forth in the Notice of AGM dated July 16,

In view of the ongoing COVID-19 pandemic and in compliance with all the applicable laws, the AGM will be held through VC/OAVM without physical presence of the Members. The venue of the Meeting shall be deemed to be the Registered Office of the Company i.e. 76 Floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai

In line with the circulars issued by the Ministry of the Corporate Affairs and the Securitie and Exchange Board of India, the Annual Report for the Financial Year 2019-20 along with the Notice of the AGM has been electronically sent on **Wednesday**, August 5, 2020 to those Members who have registered their e-mail IDs with the

The Annual Report and the Notice of the AGM are also available on the Company's website at www.marico.com, on the website of BSE Limited at www.bseindia.com, Nationa Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com. The documents referred to in the Notice of AGM shall be made available for inspect with the applicable statutory requirements based on the requests received by the Company at investor@marico.com. Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Compan

Pursuant to Section 108 or the Companies Act, 2013 read with Hule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, Secretarial Standard – 2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the Members are provided with the facility to exercise their right to vote on all the resolutions set out in the Notice of the AGM electronically through electronic voting system ("Remote E-voting"). The Company has engaged CDSL as the agency to provide Remote the E-voting facility. The remoting e-voting period is as

Commencement of remote | Monday, August 24, 2020 from 9:00 a.m. IST e-voting

End of remote e-voting Thursday, August 27, 2020 at 5:00 p.m. IST* The remote e-voting module shall be disabled thereafte

A person whose name appears in the Register of Members/Beneficial Owners on Friday, August 21, 2020 ("Cut-Off date") shall only be entitled to avail the facility of Remote E-voting. Members can also cast their vote using CDSL's mobile app "m-Voting". The m-Voting app can be downloaded from respective Store. Please follow the instructions as prompted by the mobile app while Remote E-voting on your mobile

 $\label{prop:prop:cond} \textbf{Remote E-voting shall not be allowed beyond the afore-mentioned date and time. Once}$ the vote on the resolutions is cast by the Member through remote e-voting, the Membe shall not be allowed to change it subsequently or cast the vote again.

Only those Members who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through Remote E-Voting and who are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through E-Voting system in the AGM. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend / participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their

vote again during the AGM. Any person, who acquires shares of the Company or becomes a Member of the Company after the dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the Cut-Off date can visit the website of the Company or CDSL to view the aforementioned documents. Such Members may cast their vote through Remote E-voting by obtaining the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or mt.helpdesk@linkintime.co.in or can exercise their vote at the Meeting. The Members who are already registered with CDSL for e-voting can use their existing user ID and

The results of the Remote E-voting and the votes cast at the AGM will be declared not later than 48 (forty-eight) hours from the conclusion of the AGM. The results declared along with scrutinizers report will be hosted on the website of the Company and on the website of CDSL at www.evotingindia.com immediately after the declaration and will be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

in case of any queries or issues regarding attending the AGM & remote e-voting, the Members / Beneficial Owners may refer the "Frequently Asked Questions" and e-voting user manual available at www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542). All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai – 400 013 or send an email helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

For further details, kindly visit:

PIONEER GROUP

Marico Limited: https://marico.com/india/investors/documentation/annual-reports

BSE Limited - http://www.bseindia.com/; and ational Stock Exchange of India Limited - http://www.nseindia.com/

By order of the Board

Date: August 5, 2020

Hemangi Ghag Company Secretary & Compliance Officer

PIONEER EMBROIDERIES LIMITED

Regd. Office: Unit 101B, 1st Floor, Abhishek Premises, Plot No.C5-6 Dalia Industrial Estate. Off. New Link Road, Andheri (West), Mumbai – 400058. Tel: 022-42232323 Fax: 022-42232313 Email : mumbai@pelhakoba.com www.pelhakoba.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 28th ANNUAL GENERAL MEETING of the Shareholders of PIONEER EMBROIDERIES LIMITED will be held on Monday, August 31, 2020 at 10.00 A.M. through Video conferencing(VC) or Other Audio Video Mode (OAVM) (herein after referred to as "electronic mode") to transact the business as detailed in the Notice which shall be sent along with electronic mode) to trainsact the business as detailed in the Notice which shall be sent along with the Annual Report for the year ended March 31, 2020 to the Members of the Company through electronic mode whose e-mail ID is registered with the Depositories or R &TA.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circular No. 20 dated May 5, 2020 read with Circular No. 14 dated April 8, 2020 and Circular No. 17 dated April 13, 2020 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of dated April 13, 2020 (hereinater collectively referred to as McA-Circulars) permitted the roloting of Annual General Meeting through VC or OAVM without the physical presence of Members at a common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Annual General Meeting of the Members of the Company will be held through VC/OAVM.

The Notice of the Annual General Meeting along with the Annual Report for the financial year 2019-20 will be sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and circular issued by SEBI dated May 12, 2020. Members may note that the Notice of Annual General Meeting and Annual Report for the financial year 2019-20 will also be available on the Company's website Annual Report for the financial year 2019-20 will also be available on the Company's website www.pelhakoba.com; websites of the Stock Exchanges ie. National Stock Exchange of India Ltd and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com respectively. Members can attend and participate in the Annual General Meeting through VC/OAVM facility only. The instructions for joining the Annual General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning

the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the Annual General Meeting. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the Annual General Meeting ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/e-voting is provided in the Notice of

the Annual General Meeting.
Registration of email ID and Bank Account details:

In case the shareholder's email ID is already registered with the Company / its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log in details for e-voting are being sent on the registered email

In case the shareholder has not registered his/her/their email address with the Company / its RTA/ Depositories and/or not updated the Bank Account mandate for receipt of dividend, the following instructions to be followed: (i) Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd., www.linkintime.co.in under

nvestor Services > Email/Bank detail Registration - fill in the details, upload the required (ii) In the case of Shares held in Demat mode:

The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank account details in the demat account as per the process followed and advised by the DP otice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 the Reg

Members and Share Transfer Books shall remain closed from Thursday, August 27, 2020 to Members and Share Iransier Books shall remain closed from Inursday, August 27, 2020 to Monday, August 31, 2020 (both days inclusive) for the purpose of 28th Annual General Meeting. E-voting: Pursuant to the provisions of Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, the Company is providing its members facility to exercise their right to vote on time to time, the Company is providing its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed in the 28th Annual General Meeting ("meeting") of the Company. The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting ('remote e-voting'). The Company has engaged the services of Link Intime India Private Limited (LINK INTIME) as the Agency to provide e-voting facility.

Details of e-voting Schedule are as under:

The cut-off date for the purpose of e-voting: Wednesday, August 26, 2020
 Date and time of commencement of e-voting: Friday, August 28, 2020 from 09:00 a. m. (IST)

3. Date and time of end of voting through electronic means: Sunday, August 30, 2020 at 5:00 p.m A person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the meeting and holds shares as on the cut-off date i.e. Wednesday, August 26, 2020 may obtain the User ID and password by sending a request at enotices@linkintime.co.in or mumbai@pelhakoba.com. If you

are holding shares in demat form and had registered on to e-Voting system of LIIPL: https://instavote.linkintime.co.in, and/or voted on an earlier voting of any company then you can use your existing password to login. Attention is invited to all the shareholders that Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on Sunday, August 30, 2020;

A Member may participate in the General Meeting even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be entitled to vote again; and Members as on cut-off date i.e. Wednesday, August 26, 2020 shall only be entitled for availing the
remote e-voting facility as per the procedure given in the Notes to the Notice of the 28th AGM or, as

the case may be, in the General Meeting in respect of the business mentioned in the said Notice. Members are requested to contact their respective Depository Participant (DP), in case of shares held in Demat mode, or R&TA. M/s. Link Intime India Private Limited and in case of shares held in physical mode, for registering/validating/updating their e-mail IDs so as to receive all the communication sent by the Company to its shareholders, electronically.

The Board of Directors has appointed Mr. Sanjay Dholakia (FCS:2655 and CP:1798), Practising Company Secretary, as Scrutinizer to Scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. Attention is also invited to the Notice of the 28th AGM, giving instructions on how the business of the Meeting is to be transacted through electronic voting syste

In case of any queries or issues regarding e-voting, the member may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an email to enotices@linkintime.co.in or Call us: Tel: 022-49186000 or may contact-Company Secretary and Compliance Officer, Pioneer Embroideries Limited, Unit 101B, 1st Floor, Abhishek Premises, Plot No.C5-6 Dalia Industrial Estate, Off. New Link Road, Andheri (West), Mumbai – 400058.

By order of the Board of Directors AMI THAKKAR Company Secretary (Membership No. FCS 9196)

Place: Mumbai Date: 6th August, 2020 'hakoba

f bsindia bsindia

To book your copy, call 022-40275432 or SMS reachbs to 57575 or email us at order@bsmail.in

www.business-standard.com

CIN: L67120MH1993PLC070739 Regd. Off.: Equinox Business Park Tower 3. Fourth Floor, Off BKC. LBS Road, Kurla (West) Mumbai - 400070

Notice is hereby given that in terms o

This information is also available www.ugrocapital.com.

For UGRO Capital Limited

Aniket Karandika Place: Mumbai Company Secretary Date: 5th August, 2020

C Galaxy



सीआयएन:एल१७१००एमएच१९४६मीएलसी००४८८६ नोंदणीकृत कार्यालयः नेस्को सेंटर, पश्चिम दुतगती महामार्ग, गोरंगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३. दर.:022-६६४५०१23, फॅक्स:022-६६४५०१०१ वेबसाईट:www.nesco.in, ईमेल:companysecretary@nesco.in

सूचना

नेक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेम्युलेश २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्य तिमाहीकरिता अलेखापरीक्षीत एकमेव व एकत्रीत वित्तीय निकाल विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचनेत समाविष्ट तपशिल कंपनीचे http://www.nesco.in वेबसाईटवर आणि जेथे कंपनीचे शेअर सूचिबध्द आहेत[े]त्या मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या http://www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिय लिमिटेडच्या http://www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

नेस्को लिमिटेडकरित सही / जिनल जे. शाह ठिकाणः मुंबई दिनांकः ०६.०८.२०२० कंपनी सचिव व सक्षाम अधिकारी

मोरारजी टेक्स्टाईल्स लिमिटेड

नोंद.कार्यालय: पेनिन्सुला स्पेंटा, मथुरादास मिल्स कंपाऊंड सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३, द्र.: 0२२-६६२२९५००; वेबसाईट:www.morarjee.com; ई-मेल:corporatesecretarial@ashokpiramalgroup.com; सीआयएन:एल५२३२२एमएच१९९५पीएलसी०९०६४३

सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम २९ आणि ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांचे त्यावरील मर्यादित पुनर्विलोकन अहवाल यासह ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे . अलेखापरिक्षीत एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता बुधवार, १२ ऑगस्ट, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा

सदर सूचना कंपनीच्या <u>www.morarjee.com</u> वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> www.nseindia.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे.

> मोरारजी टेक्स्टाईल्स लिमिटेडकरिता सही/-

> > निष्ठी धर्मानी

कंपनी सचिव

ठिकाणः मुंबई दिनांकः ०६ ऑगस्ट, २०२०

नमुना क्र.आयएनसी-२६

कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

केंद्र शासन, सहकार मंत्रालय, क्षेत्रिय संचालक, मुंबई, महाराष्ट्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ च्या कलम (\mathring{V}) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात आणि

प्राइमो स्पेस सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड,

नोंदणीकृत कार्यालय-फ्लॅट क्र.बी४०१, ४था मजला, महावीर रचना कोहौसो., प्लॉट क्र.५४, सेक्टर १५, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००६१४, भारत.

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की**, ४ ऑगस्ट, २०२०** रोजी झालेल्या विशे सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून दिल्ली** राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदल निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अन्वये अर्ज करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा ये असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरुन एमसीए-२१ www.mca.gov.in सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक यांचा पत्ताः केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमुद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

नोंदणीकृत कार्यालय: फ्लंट क्र.बी४०१, ४था मजला, महावीर रचना कोहौसो., प्लॉट क्र.५४, सेक्ट १५, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००६१४, भारत.

च्या वतीने व करित प्राइमो स्पेस सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड

दिनांक: ०६.०८.२०२०

बेस्ट इस्टर्न हॉटेल्स लिमिटेड

CIN:L99999MH1943PLC040199

ठिकाण: मुंबई

ठिकाण: मुंबई

काया लिमिटेड

सीआयएनःएल८५१९०एमएच२००३पीएलसी१३९७६३ नोंदणीकृत कार्यालयः २३/सी, महल इंडस्ट्रीयल इस्टेट, महाकाली केव्हज् रोड, पेपर बॉक्स नेनजवळ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. **द्रर.:**०२२-६६१९५०००, **फॅक्स:**०२२-६६१९५०५८ ई-मेल:investorrelations@kayaindia.net, वेबसाईट:www.kaya.in सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्किंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायस्मेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **शुक्रवार**, १४ ऑगस्ट, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

मंडळ सभेची सूचना कंपनीच्या www.kaya.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

नितीका दालमिय ठिकाण: मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकारी दिनांक: ०६.०८.२०२०

<u> พล้าเด็กสะ</u> नेशनल प्लास्टिक इंडस्ट्रिज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २१३, २१४ व २१५, २रा मजला हब टाऊन सोलारिस, एन.एस. फडके मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई–४०००६९ सीआयएन: एल२५२००एमएच१९८७पीएलसी०४४७०७

दूरध्वनी क्र.:९१-२२-६७६६९९९९; फॅक्स क्र.:९१-२२-६७६६९९९८ ई-मेल: info@nationalplastic.com; वेबसाईट: www.nationalplastic.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय–२१३, २१४ व २१५, २रा मजला, हब टाऊन सोलारिस, एन.एस फडके मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९ येथे **शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या www.nationalplastic.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

नॅशनल प्लास्टिक इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता

मयुरी जोशी

ठिकाण: मुंबई दिनांक: ०६.०८.२०२०

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

विधी स्पेशालिटी फूड इनब्रेडिएन्ट्स लिमिटेड (सीआयएन:एल२४११०एमएच१९९४पीएलसी०७६१५६) नोंदणीकृत कार्यालय: ई/२७, कॉमर्स सेंटर, ७८, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४. VIDHI दूरध्वनी क्र.:०२२-६१४०६६६६; फॅक्स:०२२-२३५२१९८०

ई-मेल:mitesh.manek@vidhifoodcolour.com; वेबसाईट:www.vidhifoodcolour.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार विहितप्रमाणे ३० जून, २०२० रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षिात (एकमेव व एकत्रित) वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात **शुक्रवार, १४ ऑगस्ट**, २०२० रोजी स.११.३०वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५, वेळोवेळी सुधारितप्रमाणे, कंपनीचे व्यापार खिडकी बुधवार, १ जुलै, २०२० पासून बंद ठेवली जाईल आणि गुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२० रोजी ३० जून, २०२० रोजी संपलेल्या प्रथम तेमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यापासून ४८ गसापर्यंत बंद ठेवण्यात येईल.

सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.vidhifoodcolour.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०६.०८.२०२० रोजच वाचा

मुंबई@लक्षदीप

मुबई लक्षदीप

सदस्यत्व क्र.:ए६०५०१ PIONEER EMBROIDERIES LIMITED

मिन्स (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

व्हीएम मार्फत संचालित होईल

सचनेत नमुद आहे.

ई-मेल व बँक खाते तपशिलाचे नोंदणीकरण:

२) डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास

इनटाईम) ची सेवा नियुक्त केली आहे.

-वोटिंग वेळापत्रक तपशील खालीलप्रमाणे

सर्व भागधारकांचे लक्ष वेधण्यात येत आहे की:

मद्यायावत करण्यासाठी संपर्क करावा.

त्र्यवसाय वरील निर्देशन देण्यात आलेले आहेत.

बात्यात ई-मेल व बँक खाते तपशील नोंद्र करावेत.

अद्यायावत नसल्यास त्यांनी खालील सूचनांचे पालन करावे.

कंपनीची भागहस्तांतरण पुस्तके व सदस्यांची नोंदवही बंद राहील.

ई-वोटिंग सुविधेकरिता नोंद दिनांक : बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०.

दिले असल्यास त्यांनी त्यांचा विद्यमान यजर आयडी व पासवर्ड वापरावा.

सही /

नॉदणीकृत कार्यालयः युनिट १०१बी, १ला मञला, अभिषेक प्रिमाशसेस, प्लॉट क्र.सी PIONEER GROUP ६ दलीया इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८. फोन:+०२

येथे सूचना देण्यात येत आहे की, पायोनियर एम्ब्रॉयडरीज लिमिटेडच्या भागधारकांची २८वी वार्षिक सर्वसा

सभा सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२० रोजी स.१०.००वा. ज्या सदस्यांचे ई-मेल डिपॉझिटी किंवा आरटीएकडे नोंद आहे. त्यांना विद्युत स्वरुपाने ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षाकरिता वार्षिक अहवालासह पाठविण्यात आलेल्य

एजीएमच्या सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा अन्य ऑडिओ व्हिज्युअव

कोविड-१९ प्रादर्भाव असल्यामळे सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे परिपत्रक क्र.२० दिनांक ५ मे. २०२० सहवाचित

परिपत्रक क्र.१४ दिनांक ८ एप्रिल, २०२० व परिपत्रक क्र.१७ दि.१३ एप्रिल, २०२० (यापुढे संयुक्तपणे एमसीए परिपत्रके)

घेण्याची अनुमती मिळाली आहे. सदर एमसीए परिपत्रके आणि कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतूदी व सेबी (लिस्टिंग

ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) अधिनियम, २०१५ च्या पुर्ततेनुसार कंपनीच्या सदस्यांची एजीएम व्हीसी/

वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना तसेच वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल उपरोत्त

एमसीए परिपत्रके व सेबीद्वारा वितरीत दिनांक १२ मे, २०२० रोजीचे परिपत्रकानुसार कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत

त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे. सदस्यांनी नोंद घ्यावी की, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व वित्तीय

वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.pelhakoba.com, स्टॉक एक्सचेंजेस अर्थात नॅशनल

स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड व बीएसई लिमिटेडच्या अनुक्रमे www.nseindia.com

www.hseindia.com वर उपलब्ध आहेत. सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण संधेत व्हीसी /ओएव्हीएम सविधेमार्फर

आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वये गणसं

. कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांनी रिमोट ई–वोटिंग सुविधा

(रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविध

जर भागधारकाचे ई-मेल यापुर्वीच कंपनी/त्यांचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी आरटीए/डिपॉझिटरीकडे नोंद

जर भागधारकाचे ई-मेल कंपनी/आरटीए/डिपॉझिटरीकडे नोंद असल्यास आणि/किंवा लाभांश प्राप्तीकरिता बँक खा

१) आमचे आरटीए लिंक इनटाईम इंडिया पायब्हेट लिमिटेड यांचे www.linkintime.co.in वेबसाईटवर Investor

Services > Email/Bank details Registration अंतर्गत तपशील भरून आवश्यक दस्तावेज सादर करावे

गगधारकांनी कपया डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे संपर्क करावा आणि डीपीद्रारे सल्ला आणि प्रक्रियानसार डिमॅट

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ अन्वये, कंपनीच्या २८व्या वार्षिव

ई-वोटिंग: कंपनी कायदा २०१३ यांचे कलम १०८ मधील तस्तुदी, ज्यांचे सहवाचन कंपन्यांचे (व्यवस्थापन व

. प्रशासन) अधिनियम २०९४ चे नियम २० सुधारितप्रमाणे तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया

(लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ याप्रमाणे या कंपनील

. १८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर होण्यासाठी सादर होणाऱ्या ठरावांवर कंपनीच्या सदस्यांना त्यांचा

तदानाचा हक्क बजावता यावा यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदानाची सोय उपलब्ध करून देतांना कंपनीला आनंद होत

तदस्यांना त्यांचे मत सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून विद्युत मतदान प्रणालीने त्यांचे मत देता येईल.

(रिमोट ई-वोटिंग). कंपनीने ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक

विद्युत स्वरुपाने मतदान समाप्ती तारीख व वेळ : रविवार, ३० ऑगस्ट, २०२० रोजी सायं,५,००वा, (भाप्रवे)

तर एखादी व्यक्ती सभेची सचना वितरणानंतर कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद दिनांक अर्थात बधवार.

२६ ऑगस्ट, २०२० रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी enotices@linkintime.co.in किवा

mumbai@pelhakoba.com वर विनंती पाठवून युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. जर भागधारकाकडे डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास आणि ई-वोटिंग प्रणालीकरिता लिंक ईनटाईमच्या https://

रविवार, ३० ऑगस्ट, २०२० रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) नंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही.

रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिल्यानंतरही सदस्यास सर्वसाधारण सभेत सहभागी होता येईल परंत पुन्हा

नोंद तारीख बुधवार, २६ ऑगस्ट, २०२० रोजी सदस्य असणाऱ्या व्यक्तींना २८व्या एजीएमच्या सूचने नम्

टिपमध्ये दिलेल्या प्रक्रियेनसार रिमोट ई-बोटिंग तसेच सदर सूचने नमुद विषयासंदर्भात सर्वसाधारण सभे

डेमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास सदस्यांनी त्यांचे संबंधित डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) किंवा वास्तविव

रुपात भागधारणा असल्यास आरटीए **मे. लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** यांना त्यांचे भागधार

म्हणन कंपनीदारे पाठविण्यात येणारे सर्व पत्र व्यवहार विद्यत स्वरुपात प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल नोंद/वैध/

-मतदानाची प्रक्रिया योग्य व पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी तिची छाननी करण्यासाठी तपासनीस म्हणून श्री

ांजय ढोलाकीया (एफसीएस २६५५ व सीपी क्र.१७९८), कार्यरत कंपनी सचिव यांची नेमणूक करण्यात आलेली

आहे. लक्ष वेधण्यात येत आहे की, विद्युत मतदान प्रणालीने विमर्षीत करावयाचे २८व्या एजीएम सूचनेत सभेचे

ई-मतदानासंबंधीच्या सर्व शंका आणि तक्रारी https://instavote.linkintime.co.in वर हेल्पसेक्शन अंतर्गत

उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअल व फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु)चा संदर्भ घ्यावा किंवा

enotices@linkintime.co.in वर ई-मेल करावा किंवा संपर्क दर.:०२२-४९१८६००० किंवा संपर्क कंपनी सचिव व सक्षम अधिकारी, **पायोनियर एम्बॉयडरीज लिमिटेड**, यनिट १०१बी, १ला मजला, अभिषेक प्रिमायसेस

लॉट क्र.सी५-६ दलीया इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८.

instavote.linkintime.co.in वर नोंद असल्यास आणि/किंवा कोणत्याही कंपनीचे पुर्वीचे मतदान

ई-वोटिंग प्रारंभ तारीख व वेळ : शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२० रोजी स.९.००वा. (भाप्रवे).

सर्वसाधारण सभेनिमित्त गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२० ते सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) रोजी

असल्यास त्यांना ई-वोटिंगकरिता लॉगइन तपशील त्यांच्या नोंद ई-मेलवर पाठविले जाईल.

कंपनीने दिली आहे (ई-वोटिंग). रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगकरिता सविस्तर प्रकिया वार्षिक सर्वमाधारण सर्थ

नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभ

अवधेश कुमार पांडे

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

दिनांक: 0६.0८.२०२०

४२२३२३२३, फॅक्स:०२२-४२२३२३१३. ई-मेल:mumbai@pelhakoba.cor

... a stitch ahead of time CIN NO. L17291MH1991PLC063752

www.pelhakoba.com

एनलाईटमेन्ट इन्टेन्सीव्ह फाऊंडेशन

सीआयएन: यु७४९१०एमएच१९९७एनपीएल१०५५९२ नोंदणीकृत कार्यालय: बी-११९, ३रा मजला, प्लॉट ६०/६१, बी विंग, मध्बेन अपार्टमेंटस, आचार्य पी.के. आत्रे मार्ग, वरळी हिल, वरळी, मुंबई, महाराष्ट्र-४०००१८, भारत. ई-मेल: rusk70@gmail.com

नमुना क्र.आयएनसी-१९ सूचना (कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम २२ नुसार)

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम $\zeta(8)(7)$ नुसार भागभांडवल नसलेल्या आणि हमीद्वारे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये पुर्वीचे कंपनी कायदा १९५६ (सध्या कंपनी कायदा २०१३ चे कलम ८) अन्वये कंपनी कलम २५ म्हणून एनलाईटमेन्ट इन्टेन्सीव्ह फाऊंडेशन या कंपनीचे रुपातरणासाठी क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबर्स यांच्याकडे अर्ज करण्याचे योजितले

कंपनीची मुख्य उद्दिष्ट खालीलप्रमाणे:-

अ. एनलाईटमेन्टमधील इच्छुक व्यक्तींकरिता सभा ठिकाण म्हणून फोअरमची तरतुद आणि वैयक्तिव विकास; ब. संपुर्ण आयुष्यकाळात व्यक्तींकरिता एनलाईटमेन्ट इन्टेन्सीव्ह कोर्सेसचे स्वयं विकास प्रवर्त करणे. क. सहभागी होणाऱ्या प्रत्येक मानवास उत्तम आणि आदर्श दर्जाचे वापर आणि उत्तम उलगडा याकरिता एनलाईटमेन्ट इन्टेन्सीव्ह कार्यशाळा व सेमिनार संचालित करणे

कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय, बी ११९, ३रा मजला, प्लॉट ६०/६१, बी विंग, मधुबेन अपार्टमेंटस्, आचार्य पी.के. आत्रे मार्ग, वरळ हिल, वरळी, मुंबई, महाराष्ट्र-४०००१८, भारत येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत

येथे सूचना देण्यात येत आहे की, सदर अर्जास कोणाही व्यक्ती, कंपनी, महामंडळ किंवा सहकार संस्थेस आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्याकडे सदर सूचनेच्या प्रकाशन तारखेपासून ३० दिवसांत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांचे कार्यालय एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ येथे पाठवावेत. तसेच एक प्रत अर्जदार नोंदणीकृत कार्यालयात पाठवावेत.

एनलाईटमेन्ट इन्टेन्सीव्ह फाऊंडेशनकरि

जगदीश अंकुश पाटक

ठिकाण: मुंबई दिनांक: ३१.०७.२०२०

संचालक डीआयएन:०८२१५०१

पोद्दार हौसिंग ॲण्ड डेव्हलपमेंट लिमिटेड Ю

सीआयणनः एल५१९०९एमएच१९८२पीएलसी१४३०६६ पोहार ग्रुप इमारत, मधुरादास मिल केपाऊंड, १२६ एन.एम. जोशी मार्ग, लोअर पस्ळ (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००१३, भारत. **दर**ः:+९१-०२२-६६१६४४२२, ई-मेल:company.secretary@poddarhousing.com वेबसाईट:www.poddarhousing.com

> सूचना (कंपनीच्या समभागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता

वेषय : गुंतवणूकदार शिक्षण संरक्षण निधी आयईपीएफच्या डिमॅट खात्यार्त कंपनीचे समभागांचे हस्तांत . कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) आणि गुंतवणूकदार शिक्षण संरक्षण निधी प्राधिकरण लेखा, लेखापरिक्षण न्तांतरण व परतावा अधिनियम, २०१६, त्यातील काही सुधारणासह त्यानुसार सदर सूचना प्रकाशित करण्य

. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) च्या तरतुदीनुसार मागील ७ सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता दाव न केलेले लाभांशसंदर्भात कंपनीचे समभाग केंद्र शासनाद्वारे स्थापित गुंतवणुकदार शिक्षण संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाच्या खात्यात कंपनीद्वारे हस्तांतरीत करणे आवश्यक आहे.

ागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, वित्तीय वर्ष २०१२-२०१३ दरम्यान घोषित लाभांश जे मागील ७ वर्षांच्य जलावधीकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले आहेत असे ऑगस्ट 2020 मध्ये आयर्डपीएफकडे जम केले जातील. ७ सलग वर्षांकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले लाभांशावरील संबंधित शेअर्ससुद्धा नेयमात नमुद प्रक्रियेनुसार हस्तांतर केले जातील. आर्यर्डपीएफकडे हस्तांतर होण्यास पात्र असलेल्या शेअर्सा नपशील कंपनीच्या http://www.poddarhousing.com/unpaid_unclaimed_amount.php

भारतातील कोविड=१९ पाटर्भावामळे ज्या भागधारकांनी मागील ७ सलग वर्षांकरिता सदर नियमानसार त्यांचे गभांशावर दावा केलेले नाही किंवा त्यांना प्राप्त झालेले नाही त्यांना वैयक्तिक सूचना पाठविणे शक्य नाही याचवेळी कंपनीने उपरोक्त भागधारकांना व्यक्तिश: किंवा ई-मेलने सूचना वितरणाचे सर्व प्रयत्न केले आहेत. तथापि कंपनीने डिपॉझिटरी ॲक्ट १९९६ अंतर्गत शेअर्स तारण/गहाणवट ठेवलेले आहेत किंवा असे शेअर्स केलेले नाहीत.

संबंधित भागधारकांना येथे विनंती आहे की, त्यांनी ऑगस्ट, २०२० च्या अखेरीपर्यंत वित्तीय वर्ष २०१२-२०१ व पुढील कालावधीकरिता घोषित लाभांशावर दावा करावा अन्यथा नियमाच्या आवश्यकतेनुसार पुढील कोणतीर्ह सूचना न देता संबंधित शेअर्स आणि वित्तीय वर्ष २०१२-२०९३ करिता घोषित लाभांश आयईपीएफकडे हस्तांत

कृपया नोंद असावी की, आयर्डपीएफकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश रक्कम व शेअर्सबाबत कंपनीव कोणताही दावा सांगता येणार नाही. भागधारकांना लाभांश आणि आयर्डपीएफकडे हस्तांतरीत संबंधित शेअस् ासेच प्राप्त झालेले सर्व लाभ यावर नियमात विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून पुन्ह दावा सांगता येईल.

. वरील प्रकरण आणि नियमाबाबत भागधारकांना काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनीचे निबंधव हस्तांतरण प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी प.), मुंबई-४०००८३, दूर.:०२२-४९१८६०००, ई-मेलः mt.helpdesk@linkintime.co.in.

पोद्दार हौसिंग ॲण्ड डेव्हलपमेंट लिमिटेडकरित सही/-

कंपनी सचिव

^{रोजच वाचा} ^{देविक} मुंबई लक्षदीप

एस एच केळकर ॲंण्ड कंपनी लिमिटेड Keva

नोंदणीकृत कार्यालय: देवकरण मँशन, ३६, मंगलदास रोड, मंबई-४००००२ **कॉर्पोरेट कार्यालय:** लाल बहादूर शास्त्री मार्ग, मुलुंड (प्), मुंबई-४०००८० सीआयएन: एल७४९९९एमएच१९५५पीएलसी००९५९३ दूर.क्र.:+९१-२२-२१६४९१६३, फॅक्स:+९१-२२-२१६४९७६६

वेबसाईट: www.keva.co.in ई-मेल: investors@keva.co.in व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य स्वरूप (ओएव्हीएम) मार्फत ६४वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, एस एच केळकर ॲण्ड कंपनी लिमिटेड (कंपनी)ची ६४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, १ सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा.(भाप्रवे) एजीएम घेण्याकरिता वितरीत एजीएम सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत (यापुढे विद्युत स्वरुपाने संदर्भ) संचालित केली जाईल.

् कोविड–१९ प्राद्र्भाव लक्षात घेता कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर्/पी/२०२०/ ७९ दिनांक १२ मे, २०२० नुसार (एमसीए व सेबी परिपत्रके म्हणून संदर्भ) सामयिक ठिकाणी सदस्यांच्या उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्याची अनुमती मिळाली आहे. एमसीए व सेबी परिपत्रके आणि कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतूदीनुसार तसेच सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या पुर्ततेनुसार कंपनीच्या सदस्यांची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत संपन्न होईल.

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम उपस्थिती:

सदस्यांना एजीएममध्ये फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत सहभागी होता येईल. सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याची सुविधा सदस्यांना देण्यात आली आहे. भागधारक/सदस्यांनी रिमोट ई-वोटिंग परिचयपत्रे वापरून www.evotingindia.com वर लॉगइन करावे. व्हीसीकरिता लिंक भागधारक/सदस्यांच्य लॉगइनमध्ये उपलब्ध असेल जेथे कंपनीचा ईव्हीएसएम प्रदर्शित होईल. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होणाऱ्या एजीएमच्या प्रक्रियेचे स्वरुप, उपस्थित राहन मत देण्याची माहिती व तपशील एजीएम सूचनेत नमुद केले आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

सूचना व वार्षिक अहवालाचे विद्युत वितरण:

अ. वित्तीय वर्ष २०१९–२० करिता वार्षिक अहवालासह एजीएम सूचना एमसीए व सेबी परिपत्रकाच्य पुर्ततेनुसार कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना विद्युत

- सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदार मार्फत त्यांच्या डिपॉझिटरीकडे ई-मेल व मोबाईल क्रमांक नोंद करावे.
- एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२० कंपनीच्या www.keva.co.in वेबसाईटवर, स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

रिमोट ई–वोटिंग/एजीएम दरम्यान ई–वोटिंगने एजीएम सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरुपाने मत

देण्याची संधी सदस्यांना उपलब्ध होईल. जर सदस्याचा ई–मेल यापुर्वीच कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद असल्यास त्यांनी सदस्यांचे नोंदणीकृत ई–मेलवर पाठविलेल्या ई–वोटिंगकरिता लॉगइन तपशिलचा संदर्भ घ्यावा. जर सदस्य कंपनी/डिपॉझिटरीकडे ई-मेल नोंद केलेले नसल्यास सदस्याद्वारे मतदानाची प्तविस्तर प्रक्रिया ज्यांनी ई–मेल नोंद केलेले नाहीत त्यांना एजीएम सूचनेत दिले जाईल

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वित्तीय वर्षादरम्यान घोषित अंतरिम लाभांश हे ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता अंतिम लाभांश म्हणून निश्चित करण्याचे

एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल २०१९–२० हे लागू एमसीए व सेबी परिपत्रकाच्या पुर्ततेनुसार यांच्या नोंद ई–मेलवर सदस्यांना पाठविले जाईल.

संचालक मंडळाच्या आदेशान्व एस एच केळकर ॲन्ड कंपनी लिमिटेड

दिप्ती चंद्रात्रे

सीआयएन:एल७४९९९एमएच१९५५पीएलसी००९५९३ सही/

दिनांक : ०६ ऑगस्ट, २०२०

कंपनी सचिव

CORRIGENDUM TO THE DETAILED PUBLIC STATEMENT FOR THE ATTENTION OF PUBLIC SHAREHOLDERS OF NETWORK LIMITED

ed Office: W-39, Okhla Industrial Area, Phase-II, New Delhi - 110020 41067060, CIN:L32209DL1989PLC034797; Website: https://www.netv OPEN OFFER FOR ACQUISITION OF UP TO 1,72,01,975 (ONE CRORE SEVENTY TWO LAKH ONE THOUSAND NINE

HUNDRED AND SEVENTY FIVE) FULLY PAID-UP EQUITY SHARES OF RS. 2 EACH ("OFFER SHARES") OF NETWORK LIMITED A COMPANY INCORPÓRATED UNDER THE COMPANIES ACT, 1956 AND HAVING ITS REGISTERED OFFICE AT W-39, OKHLA INDUSTRIAL AREA, PHASE-II, NEW DELHI 110020 (HEREINAFTER REFERRED TO AS "TARGET" OR "TARGET COMPANY" OR "NETWORK") REPRESENTING 35% OF FULLY PAID UP EQUITY SHARE CAPITAL FROM THE PUBLIC SHAREHOLDERS OF TARGET COMPANY BY M/S ANUSHI RETAIL LLP ("ACQUIRER"), MR. ANUJ SAWHNEY ("PAC 1"), MRS. ASHITA SAWHNEY ("PAC 2") AND SWISS MILITARY LIFESTYLE PRODUCTS PRIVATE LIMITED ("PAC 3") (PAC 1, PAC 2 AND PAC 3 HEREINAFTER COLLECTIVELY REFERRED TO AS THE "PACs") ["OFFER"/"OPEN OFFER"] This Corrigendum to the Detailed Public Statement ("Corrigendum") is being issued by Turnaround Corporate Advisors Private Limited

the Manager to the Offer ("Manager to the Offer"/ "Manager"), on behalf of the Acquirer in compliance with the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto, ("SEBI (SAST) Regulations"), and the observation letter no. SEBI/HO/CFD/DCR2/OW/P/2020/11722/1 dated July 30, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to amend and supplement the Detailed Public Statement dated June 24, 2020 published on June 25, 2020 in all editions of "Business Standard (English)", all editions of "Business Standard (Hindi)" and Mumbai edition of "Mumbai Lakshadeep (Marathi)", ("DPS"). THE SHAREHOLDERS OF THE TARGET COMPANY ARE RI

Update on the Schedule of Activities:

The revised Schedule of activities pertaining to the Offer is set forth below

Nature of Activity	Original Schedule	Revised Schedule
	Day and Date	Day and Date
Date of the Public Announcement	Thursday, June 18, 2020	Thursday, June 18, 2020
Date of publication of the Detailed Public Statement	Thursday, June 25, 2020	Thursday, June 25, 2020
Last date of filling of Draft Letter of Offer with SEBI	Thursday, July 02, 2020	Thursday, July 02, 2020
Last date for a Competing Offer	Thursday, July 16, 2020	Thursday, July 16, 2020
Identified Date*	Tuesday, July 28, 2020	Monday, August 03, 2020
Last Date by which Letter of Offer will be dispatched to the	Tuesday, August 04, 2020	Monday, August 10, 2020
Shareholders		
Date for uploading the Letter of Offer on the websites of the	-	Monday, August 10, 2020
Target Company, the Manager to the Offer, the Registrar to		
the Offer and BSE		
Date of publication of the dispatch advertisement in accordance	-	Tuesday, August 11, 2020
with the SEBI circular no. SEBI/CIR/CFD/DCR1/CIR/P/2020/83		
dated May 14, 2020		
Last date by which an independent committee of the Board of	Thursday, August 06, 2020	Wednesday, August 12, 2020
Target Company shall give its recommendation		
Last Date for upward revision of the Offer Price/Offer Size	Friday, August 07, 2020	Thursday, August 13, 2020
Advertisement of Schedule of Activities for Open Offer, status	Friday, August 07, 2020	Thursday, August 13, 2020
of statutory and other approvals in newspaper		
Date of commencement of tendering period (Offer Opening	Tuesday, August 11, 2020	Monday, August 17, 2020
Date)		
Date of expiry of tendering period (Offer Closing Date)	Monday, August 24, 2020	Friday, August 28, 2020
Date by which all requirements including payment of	Monday, September 07, 2020	Friday, September 11, 2020
consideration would be completed		

*Identified Date is only for the purpose of determining the names of the shareholders as on such date to whom the Letter of Offer would be sent. All owners (registered or unregistered) of Equity Shares of the Target Company (except the Acquirer, PACs and the Promoters of the Target Company) are eligible to participate in the Offer any time before the closure of the Offer.

Sub-para i of Para VIII of DPS is amended and would read as under: All Public Shareholders, are eligible to participate in the Offer any time before the closure of the Offer.

Sub-para x of Para VIII of DPS is amended and would read as under:

Procedure to be followed by Public Shareholders holding Equity Shares in the physical form

In accordance SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/144 dated July 31, 2020 read with para 58 of FAQs on SEBI (SAST) Regulations dated July 02, 2020, shareholders holding securities in physical form are allowed to tender shares in an open offer. Such tendering shall be as per the provisions of the SEBI (SAST) Regulations. For detailed procedure refer to para no. 8.11 of the LOF. The terms used but not defined in this Corrigendum shall have the same meanings assigned to them in the PA, the DPS, the Draft

Letter of Offer (DLOF) and Letter of Offer (LOF). The Acquirer and PACs, and their respective Partners/Directors, accept full responsibility for the information contained in this

Corrigendum and shall be responsible for the fulfillment of obligations under the SEBI (SAST) Regulations, in respect of this Offer. This Corrigendum to the Detailed Public Statement will also be available on the respective websites of SEBI (www.sebi.gov.in), the Target Company (https://www.networklimited.net), the Registrar to the Offer (https://www.alankit.com/group-company/alankitassignments-limited) and the Manager to the Offer (http://tcagroup.in/) and BSE (www.bseindia.com).

Note: Public Shareholders may please note that Copies of Documents for Inspection, as mentioned on pages 29 and 30 of the Letter of Offer, will be available for inspection by Public Shareholders electronically on the website of the Target Company (https://www.networklimited.net), during the period from the date of commence (Monday, August 17, 2020) until the date of closure of the Tendering Period (Friday, August 28, 2020).

Issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirer and the PACs TURNAROUND CORPORATE ADVISORS PRIVATE LIMITED



714, Vishwadeep Building, Plot No. 4, District Centre, Janakpuri, New Delhi- 110058 Tel: +91-11-45510390 E-mail: info@tcagroup.in Website: www.tcagroup.in Contact Person: Mr. Heemadri Mukerjea SEBI Registration No.: MB/INM000012290

Anushi Retail LLP Sd/-Sd/-

Anui Sawhnev

Sd/-Anuj Sawhney Director DIN: 00471724

Swiss Military Lifestyle

Products Private Limite

नोंदणीकृत कार्यालय: ४०१, चार्टर्ड हाऊस, २९३/२९९, डॉ.सी.एच. स्ट्रीट, न्यु मरीन लाईन्स ग प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणके . कंपनी निबंधक - अहमदाबा थापना/नोंदणीकरण झाले आहे २२०७८१९१, ई-मेल:dvk@ushaascot.com जॅपॉरेट ऋणकोचे कॉपॉरेट ओळख मर्यादित दायित्व ओळख क्रमांक वेबसाईट: www.ushaascot.com कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स . एयुलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार ॉपॅरिट ऋणव एंभ तारीख ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारा ८ मे, २०२० (मुळ) ९ जून, २०२० (पहिले सुधारपत्र) ८ जुलै, २०२० (दुसरे सुधारपत्र) ६ ऑगस्ट, २०२० (तिसरे सुधारपत्र) घेणे व मान्यता देणे तसेच अध्यक्षांच्या अनमतीने इतर प्रकरणे याकरिता शुक्रवार, १४ ऑगस्ट, . २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ांकेताकाचे कलम २५(२)(एच) अंतर्ग राव अर्जदाराकरिता पात्रता उपलब्ध होणार आहे. पुढील तपशिलाकरिता वेबलिंक पहा: www.ushaascot.com बेस्ट इस्टर्न हॉटेल्स लिमिटेडकरित सही/ दिनांक: ०६.०८.२०२० विनयचंद कोठारी कलम २९ए अंतर्गत लाग अपात्रता नमन व्यवस्थापकीय संचालव पलब्ध आहे डीआयएन:०००१०९७४ २७ जून, २०२० (मुळ) २७ जुलै, २०२० (पहिले सुधारपत्र) ०६ ऑगस्ट, २०२० (दुसरे सुधारपत्र) २१ ऑगस्ट, २०२० (तिसरे सुधारपत्र) स्वारस्याची अभिव्यक्ती स्विकती अंति जाहीर सूचना र जुलै, २०२० (मुळ) १ ऑगस्ट, २०२० (पहिले सुधारपत्र) ११ ऑगस्ट, २०२० (दुसरे सुधारपत्र) १६ ऑगस्ट, २०२० (तिसरे सुधारपत्र) भावी ठराव अर्जदाराच्या तात्पुरते यादीचे वितरण दिनांक येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री

नेमीचंद सुंदरलाल धाकड, नरेश गंगाराम मकंद व कन्हयालाल कोठारी सर्वांचे र ठि.: वसई, जिल्हा पालघर हे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकरिता बी साईट आर.ओ. विकास करू इच्छित आहेत. **श्री. नेमीचंट** सुंदरलाल धाकड, नरेश गंगाराम मुकंद व कन्हयालाल कोठारी यांनी सर्व्हे क्र.३९८ व २२१/१३, क्षेत्रफळ १४०० चौ.मी., गाव गास, भुईगाव, वसई पश्चिम, जिल्हा पालघर येथील लिझवरील जमीन नोंदणीकृत भाडेपट्टा करारनामा क्र.वसई-६/२३४१/२०२० नुसार

मालक गंगाराम मुकुंद व नेमीचंद धाकड यांच्याकडून १५.०६.२०२० रोजी २५ वर्षांच्या कालावधीकरिता घेतलेली आहे. श्री. नेमीचंद सुंदरलाल धाकड, नरेश गंगाराम मुकुंद व कन्हयालाल कोठारी यांनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकरिता बी साईट आर.ओ. नुसार सदर प्लॉट विकास करण्याचे नियोजित केले आहे.

उपरोक्त मालमत्ता सर्व अधिभार व दावापासन

मुक्त आणि स्पष्ट बाजारभाव योग्य आहे. जर कोणा व्यक्तीस सदर प्लॉट किंवा भागावर वारसाहक्क, तारण, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, मालकी हक्क, अधिभार, न्यास, परिरक्षा, कायदेशीर हक्क, ताबा, वहिवाट किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ता विकलाकडे इमारत क्र.एल-३, ४०६, शिवगंगा, लोक-केदार हौसिंग कॉम्प्लेक्स मुलुंड, मुंबई-४०००८० येथे प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. नोटीस कालावधीनंतर प्राप्त कोणतेही आक्षेप त्याग केले आहेत म्हणून विचारात घेतले जातील आणि श्री. नेमीचंद सुंदरलाल धाकड, नरेश गंगाराम मुकुंद व कन्हयालाल कोठारी हे अशा कोणत्याही आक्षेपांच्य संदर्भाशिवाय पूर्तता करतील.

श्रीमती उमा एस. सिनलक

वकील

नमुना जी स्यास्त्याची अभिवयत्तीकारिता निमंत्रण (इनसॉल्व्हन्सी ऑण्ड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युगन प्रोसेस फॉर कॉपॉरेट पर्सन्स) रेखुलेशन्स, २०१६ चे नियम ३६ए(१) अन्वये) रिलायन्स नेव्हल ॲण्ड इंजिनियरींग लिमिटेड कॉर्पोरेट ऋणकोचे नाव कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख १७ ऑक्टोबर, १९९७ पेपावाव कोर्ट, पोस्ट उच्छैया, राजुला-३६५५६०, गुजरात **ŏॉपोरेट कार्यालय:** रिलायन्स सेन्टर, २रा मजला, साऊ विंग, सांताक्रझ (पूर्व), मुंबई-४०००५५, महाराष्ट्र. अद्यायावत पात्रता अर्हता कॉर्पोरेट ऋणकोच्या https www.rnaval.co.in वेबसाईटवर उपलब्ध स्वारस्या अभिव्यक्ती (ईओआय) दस्तावेजात तपशिलवार नमुद आ किंवा ResolutionSudip@amail.com IP.RelianceNaval@duffandphelps.com ई-मेल पाठवून प्राप्त करता येईल. आयबीबीआयच्या (https://ibbi.gov.in/legal-framework आणि रिलाय्न्स नेव्हल ॲण्ड इंजिनियरींगच्या वेबसाईटव जुलै, २०२० (मुळ)
 ऑगस्ट, २०२० (पहिले सुधारपत्र)
 ऑगस्ट, २०२० (दुसरे सुधारपत्र)
 ऑगस्ट, २०२० (तिसरे सुधारपत्र) १७ जुलै, २०२० (मुळ) १६ ऑगस्ट, २०२० (पहिले सुधारपत्र) २६ ऑगस्ट, २०२० (दुसरे सुधारपत्र) १० सप्टेंबर, २०२० (तिसरे सुधारपत्र) वी ठराव अर्जदारांना ठराव योजनेकरिता नंती आणि माहिती अहवाल, मुल्यांकन जुलै, २०२० (मुळ) ऑगस्ट, २०२० (पहिले सुधारपत्र)

सही/

रवनीत सिंग मेर्द

अप्पर संचालव

डीआयएन:००४५७३७

६ ऑगस्ट, २०२० (दुसरे सुधारपत्र) १९ ऑगस्ट, २०२० (तिसरे सुधारपत्र) पात्र भावी ठराव अर्जदारांसह विद्युत स्वरुपात कळिवि जाईल. याची प्रक्रिया कॉर्पोरेट ऋणकोच्या वेबसाईटब राव योजना, मुल्यांकन, माहिती अहवा । पुढील माहितीकरिता विनंती प्राप्त राण्याची रित ऑगस्ट, २०२० (मुळ) सप्टेंबर, २०२० (पहिले सुधारपत्र) १५ सप्टेंबर, २०२० (दुसरे सुधारपत्र) ३० सप्टेंबर, २०२० (तिसरे सुधारपत्र) खालील पत्त्यावर मोहोरबंद लिफाफ्यातून ठराव यो १७ ठराव प्राधिकाऱ्यांना ठराव योजना साद खालील पत्यावर माहारबद लिफाप्यात्न ठराव योजन मारद करावी. श्री. सुदीप भड़ाचार्य, उराव प्राधिकारी इफ्त अंग्ड फेल्प्स इंडिया प्रायब्हेट लिमिटेड, १५वा मजला, रहेजा टॉबर, जी ब्लॉक, बांटे कुली कॉप्प्लेक्स, वांटे, (युब) मुंबई-४०००५१. उराव योजना विद्युत स्वस्थात खालील ई-मेलवर सादर करावे ResolutionSudip@gmail.com जांगि, क्विंगा P.RelianceNaval@duffandphelps.com.

५ सप्टेंबर, २०२० (मुळ) ५ ऑक्टोबर, २०२० (पहिले सुधारपत्र) १५ ऑक्टोबर, २०२० (दुसरे सुधारपत्र) ३० ऑक्टोबर, २०२० (तिसरे सुधारपत्र) नंतरिम ठराव प्राधिकारी म्हणून कार्यर पपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदर्ण **श्री. सुदीप भट्टाचार्य** आयबीबीआय/आयपीए-००३/आयपी-एन०००८०/२०१७-२०१८/१०७०३ श्री. सुदीप भट्टाचार्य ९०३, क्वियन्स गेट कोहौसो, हिरानंदानी इस्टेट, घोडबंदर रोड, ठाणे (प.), मुंबई-४००६०७. मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम ठरा ई-मेल: resolutionSudip@gmail.com श्री. सुदीप् भट्टाचार्य, ठराव अधिकारी त्रा. सुदाप महाचाप, ठराव आवकारा रिलायन्स नेव्हल ॲण्ड इंजिनियरींग, द्वारा डफ्फ ॲण्ड फेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, १४वा मजला, रहेजा टॉवर,

ब्लॉक, बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१ ई-मेल: IP.RelianceNaval@duffandphelps.com. पुढील माहिती खालीलप्रमाणे ठराव प्राधिकाऱ्या २२ पुढील तपशील उपलब्धता ठिकाण -मेल: resolutionSudip@gmail.com आणि/र्कि IP.RelianceNaval@duffandphelps.com २३ नमना जी प्रकाश तारीख

२८ मे, २०२० (मुळ) २९ जून, २०२० (पहिले सुधारपत्र) १८ जुलै, २०२० (दुसरे सुधारपत्र) ०६ ऑगस्ट, २०२० (तिसरे सुधारपत्र) सुदीप भट्टाचा आयबीबीआय/आयपीए-००३/आयपी-एन०००८०/२०१७-२०१८/१०७८ ९०३. क्विन्स गेट कोहौसो., हिरानंदानी इस्टेट, घोडबंदर रोड, ठार्ण (प.), मुंबई-४००६०

. कोणत्याही वेळी इओआयची पात्रता अर्हता बदलण्याचे अधिकार आरपी/सीओसीकडे आहेत

गृह मंत्रालयाचे आदेश क्र.४०-३/२०२०-डीएम-१(ए) नुसार मोजलेल्या सवलतीनुसार कालावधी विस्तारीत करण्यात आला

ठिकाण : मुंबई दिनांक: ०६ ऑगस्ट, २०२०

hakoba

कंपनी सचिव Place: New Delhi सदस्यत्व क्र.एफसीएस९१९६ Date : August 06, 2020

Anui Sawhney DPIN: 00471724

Ashita Sawhney